



SUCCESS KEY TEST SERIES

IX (English)

(Worksheet-2 Marathi (ch- 9,10,11))

Marathi-

DATE:

TIME: 1 hrs

MARKS: 25

SEAT NO:

--	--	--	--	--	--	--	--	--	--

विभाग १ - गद्य


प्र. १ खालील उता-याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

- 1) सूचनेप्रमाणे कृती करा.
चौकटी पूर्ण करा.

2


1.

नानांच्या मते चोर असे असतात.



2.

चोरी होऊ नये यासाठी नानांच्या उपाययोजना



हा अकल्पित प्रकार ऐकून आम्ही नानांचे मन वळवण्याच्या पुष्कळ प्रयत्न केला; पण ज्याचे नाव ते! नानांच्या अंगी दृढनिश्चय हा एक अलौकिक गुण आहे. ' आपल्या लोकांत कोणत्याही कलेला उत्तेजन नाही' अशी पुटपुट करत त्यांनी ठरलेला बेत लागलीच अमलात आणला. थोड्याच दिवसांत आमच्या अनुमानाप्रमाणे तिजोरीची चोरी झाली, तेव्हा तर नानांचा तिळपापड झाला, ते म्हणाले, "आमच्याकडे चोरसुद्धा देशबुद्धे व कलेला आश्रय न देणारे असतात!"

यानंतर नानांनी तिजोरीस घंटेचे कुलूप लावले व ती आपल्या निजायच्या खोलीत नेऊन ठेवली. ते म्हणाले, "आता मात्र चोर माझ्या हाती नि"संशय सापडणार. बेटयाला कळणारसुद्धा नाही, कि किल्लीचा प्रयोग सुरू होताच घंटा वाजयला लागून घरातील सर्व मंडळी जमतील व तत्काळ त्याला कोतवाल चावडी दिसेल! घंटेच्या आवाजाबरोबर मी ताडकन उठून त्याच्या मानगुटीस बसलोच समजा!" हा विचार आम्हांलाही पसंत पडला. ज्या दिवशी ते कुलूप लावण्याचा बेत ठरला त्याच दिवशी रात्री आम्हांला घंटानाद ऐकू आल्यामुळे आम्ही बंडूनानांच्या निजायच्या खोलीत गेलो, तो काय चमत्कार सांगावा! बंडूनाना स्वतः उजव्या हाताने तिजोरीचे कुलूप उघडत असून डाव्या हाताने आपलाच उजवा हात जोराने पकडून 'चोर! चोर!' म्हणून ओरडत आहेत. यानंतर लवकरच आमच्या गावात लोकांची एक टोळी आली. त्यांच्याजवळ चाकू, सुऱ्या, कुलपे वगैरे बरेच जिन्नस विकण्यासाठी होते. त्यांच्याजवळची बहुतेक कुलपे बंडूनानांनीच विकत घेतली व घरातील सर्व जुनी कुलपे काढून त्यांनी त्यांच्या जागी या नवीन कुलपांची स्थापना केली. कर्मधर्मसंयोगाने एक नाटकमंडळी ही याच सुमारास आमच्या गावात आलेली होती. तिचा पहिला प्रयोग 'सुभद्राहरण अथवा चौर्यविपाक' त्याच दिवशी होता. यास्तव आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन बंडूनानांना निर्भय चित्ताने नाटकाला गेले. जाताना त्यांनी म्हटलेसुद्धा, की ' आता चोरांना म्हणावे, या, कशी चोरी करता पाहू. तुमच्या बापजन्मीसुद्धा अशी तऱ्हेतऱ्हेची कुलपे तुम्ही पहिली नसतील.

- 2) एका शब्दात उत्तरे लिहा.

2

1. नानांच्या अंगाचा अलौकिक गुण -

2. नानांच्या मते आपल्या लोकांत कोणत्याही कलेला नाही -

- 3) 1. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

1

i. उत्तेजन -

ii. बेत -

2. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द उता-यातून शोधा.

i. भय x

ii. नवी x

1

4) स्वमत :-

व्यक्तिमत्व विकासामध्ये छंदाचे असलेले महत्त्व लिहा.

2

विभाग २ - पदय

प्र. २

खालील पद्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

1) सृष्टीतील खालील घटक वसंत ऋतूच्या आगमनाने कसे सजले ते स्पष्ट करा.

2

घटक	त्यांचे सजणे
1) लिंबोणी	
2) घाणेरी	


गर्द पोपटी लेऊन वसने
मुरडत आली लिंबोणी,
जर्द तांबडी कर्णफुलेही
घालून सजली नागफणी ॥2॥

लुसलुस पाने अंगोपांगी
झुले वड हा दंग होऊनी,
दुरंगी चुनरीत उभी ही
घाणेरी ही नटुनी थटुनी ॥3॥

सळसळ झळझळ पिपळ पाने
मऊ मुलायम मोरपिसापरी,
सांबर लाल कळ्यांनी लखडून
उभे स्वागता पाणंदीवरी ॥4॥

2) कृती सोडवा -

2



3) काव्यसौंदर्य करा.

2

सळसळ झळझळ पिपळ पाने
मऊ मुलायम मोरपिसापरी,
सांबर लाल कळ्यांनी लखडून
उभे स्वागता पाणंदीवरी ॥४॥

4) स्वमत :-

कवितेत आलेल्या दोन महावृक्षांची माहिती तुमच्या शब्दांत लिहा.

2

विभाग ३ - भाषा अध्ययन (व्याकरण)

प्र. ३ (१) समास -

(2)

सामासिक शब्द	विग्रह	समासाचे नाव
गैरसमज
हरीहर

2) अलंकार -

(1)

खालील उदाहरण वाचून कृती करा.

हा आंबा जणू काय साखर वाटेल तुम्हांला.

उपमेय, उपमान, समान धर्म, साधर्म्यवाचक शब्द ओळखा.

उपमेय -	उपमान -
समानधर्म -	साधर्म्यवाचक शब्द -

3) विरामचिन्हे

(1)

खालील वाक्यात विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा:-

वेडवाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून.

विभाग ४ - उपयोजित लेखन

प्र. ४

खालील विषयावर पत्र लिहा.

(5)

